

January 07, 2026

To,

BSE Limited,
Listing Department,
Phirozejeebhoy Towers,
Dalal Street- Fort,
Mumbai- 400 001
Scrip Code - 532904

National Stock Exchange of India Ltd.
The Listing Department
Exchange Plaza
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai-400 051**Scrip Code -**
SUPREMEINF

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“SEBI Listing Regulations”)

Dear Madam/Sir,

In compliance with Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of (“SEBI Listing Regulations”) 2015, the notice of 42nd Annual General Meeting, approved by the Board of Directors in its meeting held on January 28, 2026, were published in **Mumbai-Financial Express (English Language) & Mumbai Lakshdeep (Marathi Language)** on January 07, 2026. The copies of the same are enclosed herewith.

The same is also available on the Company's website viz.
www.supremeinfra.com

Request you to kindly take the same on record.

Thanking You,

For **SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED**

Sandeep Sauba Lengare
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: - **A51961**

SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED

Supreme House, Plot No.94/C, Pratap Gad, I.I.T. Main Gate, Powai, Mumbai – 400 076
Tel : + 91 22 6128 9700, Mob-+ 91 8425833332 Fax : + 91 22 6128 9711, website
:www.supremeinfra.com

CIN: L74999MH1983PLC029752

FINANCIAL EXPRESS

PUBLIC NOTICE
DEEPAK FERTILIZERS & PETROCHEMICALS CORPN LTD
 Regd Office : Golf Course, Shastri Nagar, Yerawada, Pune 411 006
 Notice is hereby given that the certificate (s) for the undermentioned securities of the company has/have been lost / misplaced and the holder of the said securities / claimant(s) has / have applied to the Company to issue duplicate certificate(s).
 Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate (s) and no further claim will be entertained by the company thereafter.

Name of the holder	Folio No.	Certificate No.	Distinctive Nos.	No. of shares
Maninder Kaur / Kuldip Singh	050301	233572 to 233575	31078751 to 31078950	200
		633572 to 633575	52928751 to 52928950	200
		634576 to 634579	52974151 to 52974350	200
		234576 to 234579	31124151 to 31124350	200

Date: 07.01.2026
 Place: Mumbai
 Sd/-
 Maninder Kaur/Kuldip Singh

easy EASY HOME FINANCE LIMITED
 Reg. Office: 302, 3rd Floor, Savoy Chambers, Dattatray Road & V. P. Road (EXTN.), Santacruz West, Mumbai - 400054. CIN: U74999MH2017PLC297819
 Website: www.easyhomefinance.in | Email: contact@easyhomefinance.in
 Toll Free: 1800 22 3279 | Tel: +91 22 3550 3442 | Tel: +91 22 3521 0487

**APPENDIX IV RULE 8 (1)
 POSSESSION NOTICE (For Immovable Property)**

WHEREAS
 The undersigned being the Authorized Officer of the Easy Home Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated October 10, 2025 calling upon Mr. Nasir Karim Shaikh, Mrs. Maherunnisa Nasir Shaikh, Mr. Fahad Nasir Shaikh And Mr. Rajdev Hariram Yadav (Borrower/Co-Borrower/Mortgagor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 11,84,110/- (Rupees Eleven Lakh Eighty Four Thousand One Hundred and Ten Rupees only) along with further overdue charges from 13(2) till date of payment and / or realization in full within 60 days from the date of the said notice.

The borrower/co-borrower/mortgagor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/co-borrower/mortgagor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the Act read with Rule 6 & 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The borrower/co-borrower/mortgagor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property shall be subject to the charge of the Easy Home Finance Limited for an amount of Rs. 11,84,110/- (Rupees Eleven Lakh Eighty-Four Thousand One Hundred and Ten Rupees only) along with further overdue, interest etc. charges from 13(2) till date of payment and/or realization in full within 60 days from the date of the said notice.

The borrower's attention is invited to the provision of sub-section (8) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 in respect of time available, to redeem the secured assets.

SCHEDULE OF THE PROPERTY

All that part and parcel of the property bearing Property Address: Flat No. 322, 3rd Floor, B Wing, Building No. 20, Jai Hanuman CHSL, Near Lallubhai Compound, CTS No. 2B/4A, 2B/1, Village Mankhurd, Taluka Kurla, Mankhurd (West), Mumbai 400043. DESCRIPTION OF BOUNDARIES: As per Sale Deed: East: NA, West: NA, North: NA, South: NA. As per Site: East: Building, West: Internal Road, North: Building, South: Internal Road. Including constructed building and fixture, with all rights.

Date: January 05, 2026
 Place: Maharashtra
 Sd/- Authorized Officer
 EASY HOME FINANCE LIMITED

बैंक ऑफ इंडिया Bank of India
 Specialized Asset Recovery Management Branch, Bank of India Bldg., Mezzanine Floor, 70-80, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai - 400001
 Phone: 022-22671066 / 22673549 E-mail: SAR.M.MumbaiSouth@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE [Rule - 8 (1)]

Whereas, The undersigned being the Authorized officer of Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 27.12.2024 calling upon the Borrowers/Guarantor/Mortgagor namely, Mr. Jabir Yusuf Sojar & Mrs. Mehruhnisa Jabir Sojar to repay the amount mentioned in the notice for various credit facilities aggregating to an Amount of Rs. 54,71,030.37/- + interest (Rupees Fifty Four Lakhs Seventy One Thousand Thirty And Thirty Seven Paise Only) as on Dated 27.12.2024 within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower/Guarantor/ Mortgagor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Guarantor/ Mortgagor and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this the 05th day of January of the year 2026.

The Borrower/ Guarantor/ Mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, Nagpada Branch various credit facilities aggregating to an Amount of Rs. 54,71,030.37/- + interest (Rupees Fifty Four Lakhs Seventy One Thousand Thirty And Thirty Seven Paise Only) as on Dated 27.12.2024 granted to Mr. Jabir Yusuf Sojar & Mrs. Mehruhnisa Jabir Sojar in the said account together with costs and interest as aforesaid.

The borrower's/guarantor's/mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE /MOVABLE PROPERTY

Equitable Mortgage of, Flat No. 1604, 16th Floor, Myfair Astral, Canara Bank Employees CHS Ltd., Patel Estate Road, Opp. Millat School, Jogeshwari West, Mumbai 400102 Owned by Mr. Jabir Yusuf Sojar & Mrs. Mehruhnisa Jabir Sojar.

Date: 05/01/2026
 Place: Jogeshwari West
 AUTHORISED OFFICER
 Bank of India

PUBLIC NOTICE

PARAG PARIKH FINANCIAL ADVISORY SERVICES LTD.
 Registered Office: 81/82, 8th Floor, Sakhar Bhavan, Ramnath Goenka Marg, 230, Nariman Point, Mumbai - 400 021, Maharashtra, India

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
 NOTICE is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the company has/have been lost/misplaced and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).

Name of the holder	Folio No[s]	Face Value	Certificate Numbers	Distinctive Number[s]	No of Shares
USHA DEVI AGARWAL or USHA DEVI AGARWALA	U000 0004	₹ 10	11631	1163001 - 1163100	100
			11632	1163101 - 1163200	100
			11633	1163201 - 1163300	100
			11634	1163301 - 1163400	100
			11635	1163401 - 1163500	100
			11636	1163501 - 1163600	100
			11637	1163601 - 1163700	100
			11638	1163701 - 1163800	100
			11639	1163801 - 1163900	100
			11640	1163901 - 1164000	100
			25390	2538901 - 2539000	100
			25391	2539001 - 2539100	100
			25392	2539101 - 2539200	100
			25393	2539201 - 2539300	100
			25394	2539301 - 2539400	100
			25395	2539401 - 2539500	100
			25396	2539501 - 2539600	100
			25397	2539601 - 2539700	100
25398	2539701 - 2539800	100			
25399	2539801 - 2539900	100			

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate(s).

Any person who has any claim in respect of the said share certificate(s) should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents: MUGF Intime India Private Limited 247 Park, C-101, 1 Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W) Mumbai-400083. Tel: 8108116767 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue with the Duplicate Share Certificate(s).
 Place: Mumbai
 Date: 07/01/2026
 USHA DEVI AGARWAL or USHA DEVI AGARWALA

केनरा बैंक Canara Bank
 CANARA BANK, REGIONAL OFFICE NAVI MUMBAI
 CIRCLE OFFICE BLDG C-14 G BLOCK 8TH FLOOR A WING
 BKC BANDRA EAST MUMBAI - 400051. Email: recoveryrnm@canarabank.com
 Branch Ref: RO/LEGAL/SARFAESI/04/AJ/2025-26 Date: 05.01.2026

POSSESSION NOTICE

Whereas the under signed being the Authorized Officer of the Canara Bank under the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 04.11.2025 (4TH Nov 2025) calling upon the borrower Mr. Shaikh Nazir Hussain and Mrs. Arjida N Shaikh Flat No 1-2 1st Floor Type B, Bldg N 17 Sandeepani Chs Ltd Sec 21 22 CBD Belapur Navi Mumbai Thane Maharashtra 400614 To repay the amount mentioned in the notice, being Rs. 25,45,656.18 (Rupees Twenty Five Lakhs Forty Five Thousand Six Hundred Fifty Six and Paise Eighteen only), plus unapplied interest and charges within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and public in general, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 05TH day of Jan of the year 2026. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Canara Bank, Nerul East II (15496) Branch for an amount of Rs. 25,45,656.18 (Rupees Twenty Five Lakhs Forty Five Thousand Six Hundred Fifty Six and Paise Eighteen only), and interest thereon.

Description of the Immovable Property
 FLAT NO 1-2 1ST FLOOR TYPE B, BLDG N 17 SANDEEPANI CHS LTD SEC 21 22 CBD BELAPUR NAVI MUMBAI THANE MAHARASHTRA 400614
 Admeasuring 244 Sq. Ft. Built Up Area
 Boundaries:
 North: Road South: Type B/18
 East: Type B/16 West: Road
 Within the Registration Sub-district of: Thane

Date: 05.01.2026
 Place: Navi Mumbai
 Sd/-
 AUTHORISED OFFICER
 CANARA BANK

NOTICE
TATA POWER COMPANY LTD
 Registered Office:Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai, Maharashtra, 400001
 NOTICE is hereby given that the Certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder(s) of the said securities / applicant(s) has / have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).
 Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Name of holder & Folio No	Kind of Securities and Face Value	No Of Securities	Distinctive Number(s)
P Gopi	Equity & Face Value	3200	69817511 - 69820710
Folio No H5P0076033	Face Value: Rs.1/-		

Date: 7-1-2026
 Place: Mumbai
 P GOPI
 NAME OF SHARE HOLDER

यूनियन बैंक Union Bank of India
 अफ इंडिया
 Byculla Branch (531626), 75/77, Sant Savta Marg, Mustafa Bazar, Byculla, Mumbai, Maharashtra - 400 010 Ph No: +91-9372131620 Email : ubin0531626@unionbankofindia.bank

POSSESSION NOTICE [Rule - 8 (1)] (For Immovable Property)

Whereas, The undersigned being the authorised officer of Union Bank of India, Byculla Branch, 75/77, Sant Savta Marg, Byculla East, Mumbai - 400010 under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest Act, 2002 (Act No. 54 of 2002)and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 04-10-2025 calling upon the Borrower M/s. Venkateshwara Steels (Borrower) and Guarantors (1) Shri Nilesh Rathi and (2) Smt. Nirmala Rathi to repay the amount mentioned in the notice being Rs. 2,63,63,404.39 (Rupees Two Crore Sixty Three Lakh Sixty Three Thousand Four Hundred Four and Thirty Nine Paise Only) within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 06th day of January 2026.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India for an amount Rs. 2,63,63,404.39 (Rupees Two Crore Sixty Three Lakh Sixty Three Thousand Four Hundred Four and Thirty Nine Paise Only) as on 30-09-2025 and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY:

Sr. No.	Description	In the Name of
1.	Immovable property viz. Office No. 314 on the 3rd floor admeasuring area of 170 sq. feet in the building known as "LOHA BHAVAN" situated at P.D.Mello Road, Masjid, Mumbai-400009 lying being and situated on the plot of land bearing Plot No. 3 & 4 and CS No 43/1 and 44/1 of Pricess Dock Division, in the Registration District of Mumbai, within the city limits of Municipal Corporation of Greater Mumbai, bounded as follows:- On or towards the East : Manson Road, On or towards the West : Frere Road, On or towards the South : By Broach Street, On or towards the North : Plot No. 2.	Sh. Nilesh Rathi
2.	Immovable property viz. Office No. 313 on the 3rd floor admeasuring area of 170 sq feet in the building known as "LOHA BHAVAN" situated at P.D.Mello Road, Masjid, Mumbai-400009 lying being and situated on the plot of land bearing Plot No 3 & 4 and CS No 43/1 and 44/1 of Pricess Dock Division, in the Registration District of Mumbai, within the city limits of Municipal Corporation of Greater Mumbai, bounded as follows:- On or towards the East : Manson Road, On or towards the West : Frere Road, On or towards the South : By Broach Street, On or towards the North : Plot No. 2.	M/s. Elmehc Engineers Proprietor Smt. Nirmala Rathi

Date: 06.01.2026
 Place: Mumbai
 Sd/-
 Chief Manager and Authorized Officer
 Union Bank of India

SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED
 Corporate Identity Number (CIN) - L74999MH1983PLC029752
 Registered Office: SUPREME HOUSE, PRATAP GADH, PLOT No. 94/C, OPP IIT, Powai, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400076, Phone: 022 6263 8200
 Email: cs@supremeinfra.com Website:www.supremeinfra.com

NOTICE FOR 42nd ANNUAL GENERAL MEETING AND EVOTING INFORMATION

To,
 The Members,
 SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED

Notice is hereby given that:

The 42nd Annual General Meeting (AGM) of the members of SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED (the 'Company') will be held on Wednesday, January 28, 2026, at 11:00 A.M. IST through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC). In compliance with General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022 and 09/2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62, SEBI/HO/CFD/P-OD-2/P/CIR/2023/4 and SEBI/HO/CFD/CFD-P-OD-2/P/CIR/2023/167 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'Circulars'), companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to transact the business/(es) as set forth in the Notice of the AGM dated January 06, 2026. The deemed venue of the meeting shall be the registered office of the Company.

In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2024-25 have been sent to all the members whose email IDs are registered with the Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at, www.supremeinfra.com, on the websites of BSE, NSE at www.bseindia.com, www.nseindia.com and on the website of website of NSDL https://www.evoting.nsdl.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on January 06, 2026.

Instructions for remote Voting and e-Voting during the AGM

- Pursuant to provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide the facility of remote e-Voting to the shareholders, to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. The facility of casting votes by the members using an electronic voting system and for participating in the AGM through VC/OAVM facility along with e-Voting during the AGM will be provided by National Securities Depository Limited (NSDL).
- The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, January 22, 2026, to Wednesday, January 28, 2026 (both days inclusive) for the purpose of the AGM.
- Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. Wednesday January 21, 2026 may cast their votes electronically on the business(es) as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('remote e-voting').
- The remote e-voting shall commence on Friday, January 23, 2026(9:00 a.m. IST);
- The remote e-voting shall end on Wednesday, January 27, 2026(5:00 p.m. IST), thereafter e-voting module will be disabled;
- Any person holding shares in physical form and non-individual Members, who acquire shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date, i.e. Friday January 02, 2026, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com or the Company/RTA. The facility for e-voting, shall also be made available to members attending the AGM through VC/OAVM, who have not already cast their vote by remote e-voting through the NSDL portal.
- Members may note that: (i) once the vote on a resolution is cast by member, member shall not be allowed to change it subsequently; ii) The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. iii) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and iv) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM;
- The detailed procedure and Instructions on remote e-voting are provided in the notes of the Notice of the AGM and same can be accessed on the website of the Company's at www.supremeinfra.com, website of the BSE Limited & NSE Limited at www.bseindia.com & www.nseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Members facing any technical issue in login before/during the AGM can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000.
- Members who would like to express their views during the AGM may register themselves as a speaker by sending their request from their registered email mentioning their name, DP ID and Client ID/ folio number, PAN, mobile number at: cs@supremeinfra.com between Wednesday, January 21, 2026 to Tuesday, January 27, 2026. The Company reserves the right to restrict the number of questions and the number of speakers, as appropriate for the smooth conduct of the AGM.
- The Board of Directors of the Company has appointed M/s. Amruta Giradkar and Associates, Practicing Company Secretary, as the Scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner

By order of the Board of Directors
 Sd/-
 Sandeep Sauba Lengare
 Date: Mumbai
 Company Secretary & Compliance Officer
 Membership No. - A51961

बैंक ऑफ इंडिया Bank of India
 Specialized Asset Recovery Management Branch, Bank of India Bldg., Mezzanine Floor, 70-80, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai - 400001
 Phone: 022-22671066 / 22673549 E-mail: SAR.M.MumbaiSouth@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE [Rule - 8 (1)]

Whereas, The undersigned being the Authorized officer of Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 11.06.2025 calling upon the Borrowers/Guarantor/Mortgagor namely, Mr. Nandkumar Dharmaji Chavarkar (Borrower-Deceased), Mr. Atish Naresh Chavarkar (Co-Borrower), Mr. Atish Naresh Chavarkar (Co-Borrower), (Legal Heir of Mr. Nandkumar Chavarkar) Mr. Pankaj Nandkumar Chavarkar, Mrs. Laxmi Nandkumar Chavarkar, Mrs. Swapnali Sanket Lapasia to repay the amount mentioned in the notice for various credit facilities aggregating to an Amount of Rs. 40,27,565.75/- + interest (Rupees Forty Lakhs Twenty Seven Thousand Five Hundred Fifty Five And Seventy Five Paise Only) as on Dated 30.04.2022 granted to Mr. Nandkumar Dharmaji Chavarkar (Borrower-Deceased), Mr. Atish Naresh Chavarkar (Co-Borrower), (Legal Heir of Mr. Nandkumar Chavarkar) Mr. Pankaj Nandkumar Chavarkar, Mrs. Laxmi Nandkumar Chavarkar & Mrs. Swapnali Sanket Lapasia in the said account together with costs and interest as aforesaid.

The borrower's/guarantor's/mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE /MOVABLE PROPERTY

Equitable Mortgage of, Equitable Mortgage Flat No. 214, 2nd Floor, Omkar Co-Op Hsg Society Ltd, Anandnagar Surve Marg, Umakhadi, Dongri, Mumbai 400 009 owned by Late Nandkumar Dharmaji Chavarkar.

Date: 05/01/2026
 Place: Dongri
 AUTHORISED OFFICER
 Bank of India

बैंक ऑफ बरोडा Bank of Baroda
 Bank of Baroda, Kandivali East Branch: Hiramani Enclave, Near East-West Flyover, Ashok Nagar, Road No. 3, Kandivali East, Mumbai - 400101 Phone: 022-35310115
 E-mail: AKURLI@bankofbaroda.bank.in

NOTICE TO LOCKER HOLDER - BANK OF BARODA, BEING DEFAULTER IN PAYMENT OF RENT OF LOCKER

This is for the information of our valued patrons, who have taken lockers on rent at Kandivali East Branch of the Bank and have committed breach of agreement. The notices sent as per the RBI/Banks' guidelines to the locker holders at their recorded addresses have been returned undelivered or not responded. Efforts to contact the locker holders in person at their recorded addresses have also gone in vain and their present whereabouts could not be ascertained. Thus, having no alternative, this notice is being served to all the persons named below for contacting Kandivali East Branch to clear the dues of the Bank within a period of 90 days from the publication of this notice, failing which the bank proceed to break open the locker at their cost, risk and responsibility and the Bank will exercise its right of lien for recovery of outstanding rent, costs and other charges, qua this exercise.

Sr No.	Old Locker No.	New Locker No.	Customer Name	Customer Address	Duedate	Overdue amt only Rent	Overdue Amount
1	ODA0100566	2004AX0828	Surekha Baliraj Yadav	Jairaj Singh Chawl, Hanuman Nagar, Vadarpada Road, Kandivali (East) Mumbai - 400101	11.09.2020	10,620.00	19,883.00
2	ODA0100569	2004AX0831	Vijay Janyantil Mehta, Neeta Vijay Mehta	B-67 Hirabai Hardas Bldg, Akurli Cross Road No. 1 Kandivali (East) Mumbai - 400101	06.03.2021	8,421.59	15,973.59

Please note that Bank shall be discharged of its obligations and shall not be liable for any cost, loss or liability incurred by the customer (including if any damage and/or loss of contents of Locker) in the event of break open of the Locker and it's contents will be dealt with in keeping with the provisions of the Locker Agreement.

Date: 06-01-2026
 Place: Mumbai
 Sd/-
 Authorized Officer
 (Bank of Baroda)

बैंक ऑफ बरोडा Bank of Baroda
 Zonal Stressed Asset Recovery Branch : Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai - 400001.
 Phone: 022-43683807, 43683808, • Email: armom@bankofbaroda.co.in

Sale Notice For Sale Of Immovable Properties

*APPENDIX- IV-A [See proviso to Rule 8 (6) and 9(1)]

E-Auction Sale Notice for Sale of Immovable/Movable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) and 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Mortgagor (s) and Guarantor (s) that the below described immovable/movable properties/Mortgaged/charged/Hypothecated to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on 'As is where is', 'As is what is', and 'Whatever there is' and 'Without recourse basis' for recovery of dues of secured creditor's below mentioned account(s). The details of Borrower(s)/Director(s)/Mortgagor(s)/Guarantor(s)/Secured Asset's/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below -

Sr No.	Name & Address of Borrower/s / Direc-tor/s / Guarantor/s / Corporate Guarantor/s / Mortgagor/s	Description of the immovable property with known encumbrances, if any
1.	M/s Oliver Fresh Fruits and Vegetable-ables (Borrower) 20, 2nd Floor, Plot No. 97, Sector 19 A, Behind Commodity Exchange, Tur-bhe, Vashi Navi Mumbai 400075 Guarantors:- a) Mr Mahasin Mia 305/B-2, Kailash Parbat CHSL, CST Road, Kalina, Santacruz (E) Mumbai 400098 b) Mr Dinesh Ajay Sharma S/o Ajay Sharma H/003 Amogh CHSL, Vijay Park, Near Amber Plaza, Mira Road (E) Thane 401107	i) Flat No A-601 6th flr admeasuring 585 sq. Ft.built up area, A-Wing of building Shakuntala Paradise , Survey no 39/1B (Old survey no 108/1B) Village -Nilje Taluka -Kalyan Dist- Thane in the name of Mahasin Golam Mia Encumbrance known to bank: Nil ii) Flat B-309 3rd flr admeasuring 585 sq. Ft.Built up area, B-Wing of building Shakuntala Paradise , Survey no 39/1B (Old survey no 108/1B) Village -Nilje Taluka -Kalyan Dist- Thane in the name of Mahasin Golam Mia Encumbrance known to bank: Nil iii) Flat A-202, 2nd Floor, admeasuring 890 sq. Ft. Built up area, A-Wing of building Shakuntala Paradise, Survey no 39/1B (Old survey no 108/1B) Village -Nilje , Taluka -Kalyan Dist- Thane, in the name of Mahasin Golam Mia Encumbrance known to bank: Nil

बुधवार, दि. ७ जानेवारी, २०२६

छ. संभाजी नगरमध्ये तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त

छत्रपती संभाजीनगर, दि.

६ : शहरात अंमली

पदार्थाची विक्री

रोखण्यासाठी तसेच

अंमली पदार्थ विक्री

करणाऱ्या विरोधात

कडक कारवाई

करण्यासाठी पोलिस

आयुक्तालयात

गुन्है शाखेअंतर्गत

एनडीपीए पथक

तयार करण्यात आले.

या पथकाने वर्ष २०२५

मध्ये एकुण २८९ गुन्हे

दाखल केले आहे. या

गुन्ह्यांमध्ये तीन कोटी

२० लाख ४ हजार ८४९

रुपयांचा मुद्देमाला सज

करण्यात आला आहे.

वर्ष २०२४ च्या तुलनेत

१६९ गुन्हे जास्त

दाखल करण्यात आले

आहे.

शहरात अंमली

पदार्थाच्या विक्री व

वापरामुळे अनेक

घटना समोर आल्या

होत्या. तत्कालीन

पोलिस आयुक्त

निखील गुप्ता यांच्या

काळात पोलिस

आयुक्तालयातर्गत

गुन्है शाखेच्या

अंतर्गत पथक तयार

करण्यात आले होते.

या पथकाद्वारे अंमली

पदार्थ विक्रेत्यांच्या

विरोधात कारवाई

सुरू करण्यात आली.

पोलिस आयुक्त

प्रविण पवार यांनी

या पथकाचे नेतृत्व

पोलिस निरीक्षकाकडे

दिली. या पथकाने

गेल्या वर्षात पोलिस

आयुक्तालयातर्गत

अंमली पदार्थ विरोधी

गांजा, नायट्रोसज

टंबलेट, कोडेक्स,

कोडीन या औषधींची

अवैध रित्या विक्री

करणाऱ्या विरोधात

प्रभावी कारवाई

केली.

तसेच एमडी

औषधींसह गांजा

विक्री करणाऱ्या

विरोधातही कारवाई

करण्यात आली.

या कारवाईत

११२ जणांना ताब्यात

घेण्यात आले. या

आरोपींच्या ताब्यातून

तब्बल ३ कोटी २०

लाख ४ हजार ८४९

रुपयांचा मुद्देमाला जप्त

करण्यात आला आहे.

CHANGE OF NAME

It is for general information that I, SAHAR AHSAAZ son of SARWAT ALAM residing at Flat No. F 604 Sangria Tower Megapolis, Near Rajiv Gandhi Intofech Park, Hinjawadi Phase 3, Hinjawadi, PO: Intofech Park (Hinjawadi), DIST: Pune, Maharashtra - 411075 declare that the name of my father has been wrongly written as SARWAL ALAM in my 10th and 12th class educational documents. The actual name of my father is SARWAT ALAM, which may be amended accordingly

<div><div></div></div>
जाहीर सूचना
हादरेत सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, मॅ.मॅकोटेक डेव्हलपर्स लिमिटेड, वाण्डे प्रवेक, प्रथम भाग म्हणून (१) श्री. भावेश रामअवध यादव (२) रिंकी यादव (३) रामअवध रामनेरा सावर आणि (४) बसदेई रामअवध यादव, मुंबई खेरीददार, द्वितीय भाग म्हणून सदर, महाराष्ट्र दिनांक १९.०३.२०२२ रोजी झालेला आणि अशी १६ येथील दुयम निवेक कालावनात नोंदीकृत, नोंदी क्र.बीडीआर-१७/२२४/२०२२ असलेला विक्री करारनामा, प्लॉट क्र.३०२, एक कार पार्किंग जागेसह, ३रा मजला, टॉवर बी, क्षेत्रफळ ७५.९० चौ.मी. व्हिटेअर क्षेत्र, लेीक बेल एअर नावाची इमारत, बेल एअर कोहीसिल. म्हणून ज्ञात सोसायटी, लोण प्लेट इस्टेट - टॉवर बी, डी नावाचा प्रकल्प, नाव बाँदविली, तालुका अंधेरी, महोबे मोंडारावळ, अंबोली पोलीस स्टेशन, पश्चिम दुरगावी महामार्ग, मुंबई-४००१०२, सीटीएस क्र.२६९२, २६६बी, २६६सी, नोंदी जिल्हा आणि उप-जिल्हा मुंबई उमगर येथील जागेबाबत करण्यात आला आहे. आणि रामअवध रामअवध यादव यांचे मुंबई येथे दिनांक २१.०१.२०२४ रोजी निघन झाले असून, त्यांच्या पहात बसदेई रामअवध यादव (पत्नी), मुंबई येथे कळवले, तर न केवळ, त्यानंतर केलेले कोणतेही खेपे सोडविले दिले आहेत किंवा माग केले आहेत असे मानले जाईल.
<div> <div> <div>सही/-</div> <div></div> </div> </div> <p>प्रमती छापीया पाटील (वकील)</p>

<div><div></div></div>
जाहीर सूचना
येथे सूचित करण्यात येत आहे की, श्री. सावक नरिमन कारकात्या हे प्लॅट क्र.४/३०५ आणि स्ट्रीट पार्किंग एवबीआर एमएनईअर अन्का कोहीसिल, सिहर रोड, अंधेरी (पश्चिम), डी. भावेश रामअवध यादव (मुलगा), सारिका रामअवध यादव (अविवाहित मुलगी, जिचे दिनांक २७.०८.२०२० रोजी निघन झाले आहे) आणि गंगी यादव (मुलगी) हे वासनार इमारत, सर पट्टेच्या संव्धात विक्री, गगना, भांडेपट्टा, मालकी हक्काची कोणत्याही स्वरूपाचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीने, तसा हक्क लेखी स्वरूपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यासह या सूचनेच्या प्रकाशनाच्या ताखेपासून १५ दिवसांच्या आत खाली स्वाक्षरीकरी व्यक्तीकडे कार्यालय क्र.१, २रा मजला, टाटा प्लॉट, चांदेकर रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई येथे कळवले, तर न केवळ, त्यानंतर केलेले कोणतेही खेपे सोडविले दिले आहेत किंवा माग केले आहेत असे मानले जाईल.
<div> <div> <div>सही/-</div> <div></div> </div> </div> <p>प्रमती छापीया पाटील (वकील)</p>
जाहीर सूचना
येथे सूचित करण्यात येत आहे की, श्री. सावक नरिमन कारकात्या हे प्लॅट क्र.४/३०५ आणि स्ट्रीट पार्किंग एवबीआर एमएनईअर अन्का कोहीसिल, सिहर रोड, अंधेरी (पश्चिम), डी. भावेश रामअवध यादव (मुलगा), सारिका रामअवध यादव (अविवाहित मुलगी, जिचे दिनांक २७.०८.२०२० रोजी निघन झाले आहे) आणि गंगी यादव (मुलगी) हे वासनार इमारत, सर पट्टेच्या संव्धात विक्री, गगना, भांडेपट्टा, मालकी हक्काची कोणत्याही स्वरूपाचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीने, तसा हक्क लेखी स्वरूपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यासह या सूचनेच्या प्रकाशनाच्या ताखेपासून १५ दिवसांच्या आत खाली स्वाक्षरीकरी व्यक्तीकडे कार्यालय क्र.१, २रा मजला, टाटा प्लॉट, चांदेकर रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई येथे कळवले, तर न केवळ, त्यानंतर केलेले कोणतेही खेपे सोडविले दिले आहेत किंवा माग केले आहेत असे मानले जाईल.
<div> <div> <div>सही/-</div> <div></div> </div> </div> <p>प्रमती छापीया पाटील (वकील)</p>

<div><div></div></div>
जाहीर सूचना
आमचे अशील श्री. संजय पटेल आणि श्रीमती सपना कलेश्वर पटेल हे प्लॅट क्र.२०२, २रा मजला, इमारत क्र.जी-४ आणि प्लान कॅन्सल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, सुंदरवन कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००४३ येथील जागेचे मालक आहेत.
मुळात: दिनांक १०.०१.१९९७ रोजीच्या करारनामानुसार मे. भावने कोपीरामने सदर प्लॅट क्र.जी.सी. पटेल आणि श्री. कलेश्वर सी. पटेल यांना विक्री केले जाईल. तदनंतर असे म्हटले आहे की, कलेश्वर सी. पटेल यांचे २०.०८.२०२२ रोजी निघन झाले आणि त्यांच्या पश्चात सपना कलेश्वरा पटेल (पत्नी), अर्जुन कलेश्वर पटेल (मुलगा) आणि आशाना कलेश्वर पटेल यांनी सपना कलेश्वर पटेल यांच्या नावे सदर प्लॅटमधील त्यांचे हक्क मुक्त केले आणि त्यामुसार आता श्री. संजय सी. पटेल आणि श्रीमती सपना कलेश्वर पटेल हे संयुक्तपणे सदर प्लॅटचे मालक झाले आहेत. सपना कलेश्वर पटेल यांच्या पत्नी, ज्या पुण्या कॅन्सल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या सदस्या होत्या, ज्यांचे ५०% हिस्सेदार होते आणि त्यांच्याकडे मुलगांना पात्र प्रमाणपत्र क्र.०२ (अनुक्रमांक ०३ ते १०) आहे, तसेच श्री. संजय सी. पटेल यांनी सदर प्लॅटच्या संदर्भात आणि सपना कलेश्वर पटेल यांनी सदर अंमली आणि हितसंबंध त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केला.
जर कोणत्याही व्यक्ती/संस्था/बँक/केबल विक्री, बखशीसह, भांडेपट्टा, वारसा, वारसा, देवाणघेवाण, गहाणखत, धारणाधिकार, छावणी गहाणखत किंवा इतर कोणत्याही प्रकारे सदर मालकीचा दावा असले आणि/किंवा कोणताही हक्क, मालकी हक्क असलेल, तर त्यांनी याद्वारे प्रकाशनाच्या ताखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत त्यांच्या मालकीमंद दस्तावेजासह खाली स्वाक्षरीकरीला लेखी स्वरूपात कळवावे आवश्यक आहे, असे न केवळय अशा व्यक्ती/संस्था/बँकेचा दावा माग करण्यात आला आहे आणि/किंवा सोडून देण्यात आला आहे असे मानले जाईल आणि आपली अशा दाव्याचा आणि/किंवा आक्षेपाचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मोकळा असेल.
<div> <div> <div>सही/-</div> <div></div> </div> </div> <p>डॉईट लिगान सोल्युशन्स वकील, उच्च न्यायालय मुंबई</p>
५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेंटर, कांदे रोड क्र.१, बोरीवली (पूर्व), मुंबई-४०००६१.

<div><div></div></div>
जाहीर सूचना
सर्वसाधारणपणे सूचना देण्यात येते की, श्री. मनोहर वधुपल जेटवानी हे प्लॅट क्र.डी-४, क्षेत्रफळ २६० चौ.फु. (कापेट क्षेत्र), ३रा मजला, तुलसी भवन को-ऑं.श्री. सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.१ तर बांधण्यात आलेले, सायन (पश्चिम), मुंबई-४०००२२ चे मालक होते आणि श्री. मनोहर वधुपल जेटवानी यांचे ०९ मे, २०२५ रोजी निघन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती मीना मनोहर जेटवानी आणि त्यांचा मुलगा श्री. त्रिजेश मनोहर जेटवानी हे एकमेव कायदेशीर वारसदार आहेत.
श्रीमती मीना मनोहर जेटवानी त्यांचा मुलगा श्री. त्रिजेश मनोहर जेटवानी यांच्या संमतीने प्लॅट क्र.डी-४, क्षेत्रफळ ४६० चौ.फु. (कापेट क्षेत्र), ३रा मजला, तुलसी भवन को-ऑं.श्री. सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.१ तर बांधण्यात आलेले, सायन (पश्चिम), मुंबई-४०००२२ येथे स्थित असलेले आहेत अशील श्री. मारगल अल्वर्ट अँधनी यांना योग्य विक्री मोबदल्यासाठी विक्री करू इच्छितात.
आता ज्या व्यक्तींना सदर सोसायटीमध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागात वारसा, हिस्सा, विक्री, गहाणखत, भांडेपट्टा, धारणाधिकार, पवाना, बखीसखत, देवाणघेवाण, ट्रस्ट, ताबा किंवा भार किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार आहे त्यांनी मुद्द दस्तावेजांसह लेखी स्वरूपात सदर माहिती वरील खोली क्र.६-ए, शेड्डीवाई लक्मी चाळ, पोलिस बीट क्र.२ समोर, संत कळया मार्ग, धारावी, मुंबई-४०००१७ येथे त्यांचे कार्यालय असलेल्या स्वाक्षरीकारांना ही सूचना प्रकाशित झाल्यापासून सप्ता (०७) दिवसांच्या आत कळवावी, अन्यथा अशा व्यक्ती किंवा व्यक्तींपैकी कोणताही दावा किंवा दावे माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोडून दिले आहेत असे मानले जाईल.
आज दिनांकीत ०७ जानेवारी, २०२६ रोजी मुंबई येथे.
<div> <div> <div>जेएम ज्युरिक्सकारिता</div> <div>एम.ई. जो</div> </div> </div> <p>सही/-</p> <p>वकील उच्च न्यायालय</p>

<div><div></div></div>
जाहीर सूचना
टिकाण: मुंबई
दिनांक: ०७.०१.२०२६

<div><div></div></div>
सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड
कॉर्पोरेट ओळख क्रमांक (सीआयएन) – एल१८१९एएएए१९८३१एलसी१९७५२, नोंद. कार्या: सुप्रिम हाऊस, प्रताप गड, प्लॉट क्र.१४/सी. आवअयडी समोर, पूर्व, मुंबई शहर, महाराष्ट्र, भार-४०००७६. दूर:२२२-२६६३८००, ईमेल: CS@supremefra.com, वेबसाइट: www.supremefra.com
४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्हॉटिंग माहिती
प्रति, मदन्य, सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड याद्वारे सूचित करण्यात येते की: सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड (कंपनी) चा सदस्यांचे ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २८ जानेवारी, २०२६ रोजी स.११.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर दूरकाव्य माध्यमांद्वारे (व्हीसी) आयोजित केली जाईल. सहकार मालकगणे (एग्जीटीव्) विनंती केलेल्या सर्वसाधारण परिषद क्र.१०/२०२५, ११/२०२५, १७/२०२५, ०१/२०२२, ०२/२०२२, ०३/२०२२ आणि ०४/२०२३ आणि भारतीय व्हिडिओटि प्रॉसेसिंगकडे भेदगोळे (व्हीसी) विनंती केलेल्या परिषद क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएडी/सीआरआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी२/सीआरआर/पी/२०२१/११, सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी२/सीआरआर/पी/२०२१/६२, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआरआर/२०२३/४ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-१/सीओडी-२/२०१९/१२७ (सामूहिकपणे परिषदे) यांच्या अनुगुलनमध्ये, कंपनीचा सदस्यांच्या एकाच ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्याची पवानांनी आहे. त्यामुळे, दिनांक ०६ जानेवारी, २०२६ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुटकेमेथून मूदू केलेला कामकाजासाठी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली जात आहे. सभेचे मानले जाणारे ठिकाण कंपनीचे नोंदीकृत कार्यालय असेल.
परिषदांच्या अनुगुलनमध्ये, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल २०१४-२५ चा इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवण्यात आला आहेत, ज्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरी प्रॉसेसिंगकडे भेदगोळे आहेत. ही कार्यालये कंपनीच्या www.supremefra.com या वेबसाइटवर, सीएफई आणि एलएसईच्या www.bseindia.com या वेबसाइटवर आणि एलएसईच्या https://www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. ईमेलद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवण्याची प्रक्रिया ०६ जानेवारी, २०२६ रोजी पूर्ण झाली आहे.

दुसऱ्या मतदानासाठी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदानासाठी सूचना.

- कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि इतर लागू तरतुदी, कंपनी (व्यवस्थापन आणि प्राश्नास) नियम, २०१४ च्या नियम १७ आणि सुप्रिम निगमालाच्या नियम १५ नुसार, कंपनी भागधारकांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) मेजूर कार्यालयात ठावांसह मतदानाचा हक्क बातवण्यासाठी ई-व्हॉटिंगची सुविधा प्रदान करताना आपणाला आनंद होत आहे. सदस्यांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग प्रणालीचा वापर करून मतदान करण्याची आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-व्हॉटिंगसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिडिओसह माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएलसी) सहभागी व्हावयाची सुविधा नंतरल सिम्युल्टेनर डिपॉझिटरी लिमिटेड (एलएसडीएल) द्वारे प्रदान केली जाईल.
- वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने, कंपनीचे सदस्य मंंदोगी पुस्तक आणि शेअर हस्तांतरण पुस्तके गुज्वार, १२ जानेवारी, २०२६ रोजी, २८ जानेवारी, २०२६ पर्यंत (दोही दिवस घटन) सक्रिय राहतील.
- बुधवार, २१ जानेवारी, २०२६ या कट-ऑफ ताखेनुसार वार्षावधिक स्वरूपात किंवा डिप्ट स्वरूपात शेअर्स एपाप करणारे सदस्य, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुटके नंतर केलेला कामकाजावर एलएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग प्रणालीद्वारे (मोट ई-व्होटिंग) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात.
- सिमोट ई-व्होटिंग शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६ रोजी (स. ११.००वा.) सुरू होईल;
- सिमोट ई-व्होटिंग बुधवार, २७ जानेवारी, २०२६ रोजी (सार्च ५.००वा.) सप्ताह होईल, नंतर ई-व्होटिंग मॉड्यूल असेल जेईल;
- जे अखेर वाचकी स्वरूपात शेअर्स धारण करताना आणि गैर-वैयक्तिक सदस्य, जे सूचनेच्या पाठवणीनंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करताना आणि कंपनीचे सदस्य बनताना आणि शुक्रवार, ०२ जानेवारी, २०२६ रोजी या कट-ऑफ ताखेनुसार आपले मत धारण करताना, ते evoting@nsdl.com किंवा कंपनी/आरटीओके विनंती पठदरूत आणि आपली आणि पारसाई इमेल शकतात. एलएसडीएल प्लेटफॉर्मद्वारे सिमोट ई-व्होटिंगची सूचना सदस्यांना अधीत केली जाईल, अशा व्हीसी/ओएलसीद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित असलेल्या सदस्यांसाठी ई-व्होटिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल.
- सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की: (१) एकदा सदस्याने एखाडा ठावावर मतदान केल्यावर, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची पवानांनी दिली जाणाना नाही; (२) वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध केली जाईल राईल, आणि व्हीसी सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी सिमोट ई-व्होटिंगद्वारे ठावावर मतदान केलेले नाही आणि ज्यांना अन्यथा तसे करण्यापासून प्रवृत्तीत केली जाईल, ते मतदानासाठी पात्र असेलत. एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणाली. (३) ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी सिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत नोंदवले आहे, ते एजीएमला उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांचा पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणाना नाही. (४) केवळ ज्या व्यक्तींनी नोंद कट-ऑफ ताखेनुसार सदस्यांच्या वार्षिक व्हिडिओटिड्वारे ठावल्या जाणाऱ्या लाभाच्या मालकांक नोंदवण्यास नोंदवलेली आहेत, त्यांना सिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएमद्वारे ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेण्याचा अधिकार असेल;
- सिमोट ई-व्होटिंगद्वारे नोंदीवलेला कार्यपट्टीतील आणि सूचना एजीएमच्या सूचनेच्या टीपामध्ये दिलेल्या आहेत आणि त्या कंपनीच्या www.supremefra.com या वेबसाइटवर, सीएफई लिमिटेड आणि एलएसई लिमिटेडच्या www.evoting.nsdl.com आणि www.seindia.com या वेबसाइटवर आणि एलएसईसह त्यांच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. एलएसईच्या दरम्यान लॉग इन करताना कोणत्याही तांक समस्येस सामना करण्यास सदस्यांनी evoting@nsdl.com वर विनंती पाठवू किंवा ०१२-४८६७३००० या क्रमांकावर कॉल करून एलएसईद्वारे हेल्पडेस्कची संपर्क साधावा.
- जे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेत आपली मोे व्यक्त करू इच्छितात, ते बुधवार, २१ जानेवारी, २०२६ ते मंगळवार, २७ जानेवारी, २०२६ दरम्यान CS@supremefra.com या ईमेलवर आपले नाव, डीपी आयडी आणि ब्रानाईर आयडी/फोडोओ क्रमांक, पत्, मोबाईल क्रमांक नमूद करून, त्यांची नोंदीकृत ईमेलवर विनंती पाठवून त्यांची वक्ता म्हणून नोंद करू शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचना सूचना कामकाजासाठी योग्य वाटल्यास, प्रार्थीची संस्था आणि बऱ्यांची संस्था मर्यादित देवण्याचा अधिकार कंपनी राखून ठेवते.
- कंपनीच्या वार्षांक भेदगोळे मे. अमृता लिडकर अई असोसिएट्स, प्रॅक्टिसर कंपनी सेक्रेटरी, यांची मानद प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी स्फुटीदारपणे म्णून निवृत्ती केली आहे.

संवालाक मंडळाच्या आदेशान्वये
सही/-
संदीप साहू सेगारे
कंपनी सचिव व सहाय अधिकारी
सदस्यांक क्र.: ए९१६६१

बजाज होसिंग फायनान्स लिमिटेड

ग्राम अदालती पत्र क्र. १/२ इमारत ५ वा मजला, कल्याण नगर, पुणे, महाराष्ट्र ४०११४४. **शाखा कार्यालय:** ७ वा मजला, सुपेर प्लाझा, युनिट क्र. ७०२, मोडळ मोहोरी रोड, संकरूप वाड केलेंकर सोसायटी, मोडळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४००००९, भारत.

सिस्कुप्टिडव्हेअर अँड एफाइनवॉल्यूट ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड प्फोफोर्टेस इन्वेस्टमेंट्स प्राइव्टी ल्पिटीड इस्टरेट अँड, २००४ च्या कलम १३(१) अंतर्गत मागणी सूचना

अधिकारी मण्डळ अणुपणुव्यावहारिके, यादार्, कर्जादार/सह-कर्जीदारां प्रतिल सूचना देते ते त्यांचे दाखिल पत्र अतिरिक्त करण्यात तसेच ते यांना झालेल्या न्याय आणि श्रुत बाधण्यास असमर्थ दखल आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून आणखी परिणामी जाते नवी परामणीमि (पुनर्निर्णय) देते वागितुन करणमत आली आता नवीन अतिरिक्त अणुपणुव्यावहारिके अतिरिक्त अँड एफाइनवॉल्यूट ऑफ सिस्कुप्टिडव्हेअर इस्टरेट अँड, २००४ च्या कलम १३ (१) अंतर्गत शोधवल्या ताका पणव्यांन त्यावबधारेन विमय जारी करणमत आले आहे. परंतु त्या परत येत येत येत येत येत याका प्रकाशम सुचनेदार् सुचित तेवते जाते/सुचित जाते की त्यांनी केवळोटी घेतलेल्या कुमिष्या अंतर्गत त्यांचे

प्रतिपुत्र / तागम स्वाधकार मालमत्ता/लागू मालमत्तेचे घत्ता

विषय तौर मालमत्तेचे सर्व बाग व खंड असे वर्णन केले आहे: प्लॉट क्र. १०२, सहाय्यी मजला, मोडणाम ३२० की. फुट., कॉरिडोर क्षेत्र, साझादारी प्लान, मणामोरी महाराज बाग, ई.एस. प्लॉट क्र. १४, सेक्टर १४, कोपरछेणे, नवी मुंबई-४००७०९

मागणी सूचना दिवस आणि स्विकार

१६ डिसेंबर २०२५ आणि ४.१२.२०२५/२६/२७ (करम्ये मालमत्ता करणे)
(करम्ये मालमत्ता करणे कर